

महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद

द्वारा मासूम, पुणे

संपर्क - काजल जैन, 9970231967

१७ एप्रिल २०२०

प्रति,

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

विषय - कोरोनाचे संकट आणि समाजातील विविध वंचित घटकांतील समूहांच्या आरोग्य आणि जीवित सुरक्षे संबंधी निवेदन

मा. महोदय

आज महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि विश्व कोरोनाच्या आपत्तीशी धीराने आणि ताकदीने मुकाबला करत आहे. आपल्या राज्यानेही उपचार, मदत, जाणीव जागृती आणि माहिती प्रचार प्रसार यांच्या बाबत आघाडी घेतलेली आहे ही चांगली बाब आहे. आरोग्य विभागासोबतच इतर सर्व विभागही आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडताना दिसत आहेत. विशेषतः मुख्यमंत्री कार्यालयासोबतच राज्याचे मंत्रिमंडळ कोरोनाच्या या संकट काळात गाफील न राहता अधिक सजग, सक्रीय आणि सकारात्मक दिसत आहेत. आपण सर्व मिळून हा लढा यशस्वी करू याची खात्री आहे.

महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषदेचे काम आणि कार्यकर्ते राज्यभर पसरलेले आहेत आणि कोरोना विरुद्धच्या या संघर्षात अनेक पातळ्यांवर सक्रीय आहेत. हे काम करत असताना अनेक गोष्टी आमच्या अनुभवाला येत आहेत. कोरोनाची आपत्ती आणि त्यातून संपूर्ण देशात लागू झालेल्या लॉकडाऊनचे गंभीर परिणाम जगण्याच्या सर्वच क्षेत्रावर दिसू लागले आहेत. सर्व लहान मोठे उद्योग ठप्प आहेत. लाखो लोकांचा रोजगार बंद झाला आहे. शेती आणि शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. अन्न धान्याचा, भाज्यांचा तुटवडा आहे. रेशन दुकानांमध्ये धान्याची उपलब्धता आणि वितरणातील अडचणी समोर येत आहेत. विविध वंचित घटकांतील अनेक कुटुंब आणि व्यक्तींच्या जगण्याच्या हक्कांचे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. त्यातच या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी विशिष्ट समुदायाला बदनाम करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या हेतूने सोशल मीडियामध्ये चालवल्या जाणाऱ्या मोहिमा अधिक विखारी बनत आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत अर्थातच सर्वात पुढे राहून खंबीरपणे निकराची लढाई जर कोण देत असेल तर ते आहेत सर्व स्तरांवर काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि सर्व शासकीय कर्मचारी. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या आणि जीविताच्या सुरक्षेचेही मुद्दे पुढे येत आहेत.

महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या, कष्टकरी, सर्वहारा जनतेच्या अन्न, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेच्या अधिकारांच्या बाजूने उभी आहे. कोरोना आजरा विरुद्धची आपली ही लढाई लवकर यशस्वी व्हावी म्हणून आम्ही काही सूचना शासनाला करू इच्छितो. आशा आहे त्यांचा उपयोग राज्य सरकार आणि आपण सर्व जनता मिळून करत असलेल्या सकारात्मक प्रयत्नांना बळकटी मिळण्यात होईल.

१. गाव पातळीवरील आशा ते जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आजारापासून सुरक्षेसाठी आवश्यक साधने, पीपीई कीट, मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, सनकोट, शूज, ओळखपत्र, शासकीय आदेश पत्र, पुरेशा संख्येने आणि तत्काळ उपलब्ध केले जावेत. विशेषतः ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा सारख्या सर्वच कार्यकर्त्यांना सुरक्षेची आवश्यक ती सर्व साधने तत्काळ उपलब्ध करून दिली जावीत. त्यांचे औषधांचे कीट सुसज्ज केले जावे. आशा कार्यकर्त्यांना प्रवास मानधन, फोन साठीचा खर्च दिला जावा.

२. आशा कार्यकर्त्यांच्या संदर्भात १ जानेवारी २०२० ला शासनाने घेतलेल्या रु २००० मानधन वाढीच्या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ अंमलबजावणी केली जावी. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार रु १००० दरमहा असे तीन महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता, आशांची आज पर्यंतची सर्व थकबाकी त्यांना तत्काळ दिली जावी. शिवाय कोरोना विरुद्धच्या लढाईतील त्यांच्या कामाचे महत्व जाणून त्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात किमान रु ५००० (संदर्भ - महाराष्ट्र आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना निवेदन) हजारची वाढ करावी. सर्व आशा व गट प्रवर्तक महिलांना विमा संरक्षण मिळावे. पुणे मनापा तील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन विना विलंब देण्यात यावे. सेवा देताना आशा, सफाई कर्मचारी, पोलीस हे जर विषाणू बाधित झाले तर त्यांना डॉक्टर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जशा सोयी सुविधा आणि मोबदला मिळेल तसा आणि तेवढाच मोबदला यांनाही मिळावा. त्यात भेदभाव नको.

३. राज्यातील सर्वच आरोग्य कार्यकर्त्यांच्या आरोग्या सोबतच जीविताच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने घ्यावी, सुरक्षा पुरवावी. अशा आणीबाणीच्या क्षणी काम झाले नाही म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाऊ नये.

४. रेशनिंग व्यवस्थेतून होणारे धान्य वाटप, सामाजिक लाभाच्या योजना, आरोग्य सेवांची उपलब्धता, उपचार, शिक्षण, रिलीफच्या कामातील लाभ मिळण्यात कसलाही भेदभाव केला जाऊ नये. शेतमजूर, उसतोड कामगार, बांधकाम मजूर, लघु उद्योगातील कामगार, स्थलांतरित महिला आणि कुटुंब, एकल महिला, परप्रांतीय, परदेशी व्यक्ती, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, त्यांची मुले, एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्ती, भटके विमुक्त समूह, एलजीबीटी समुदाय, अनाथ-निराधार व्यक्ती, शारीरिक, मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती, तुरुंगातील महिला आणि पुरुष अशा विविध वंचित घटकातील व्यक्ती आणि समुदायवर जात, धर्म, लिंग, वंश किंवा कागदपत्र नसल्याच्या आधारे कुठलाही अन्याय होणार नाही याची सुनिश्चिती शासनाने करावी.

५. अल्पसंख्यांक समुदाय विशेषतः मुस्लीम समुदायाच्या विरोधात माध्यम आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून पसरवल्या जाणारया विखारी प्रचाराला शासनाने त्वरित आणि प्रभावी पद्धतीने पायबंद घालावा. यासाठी ज्या सकारात्मक उपाययोजना शासन करत आहे त्यांची कडक अंमलबजावणी करावी.

६. लॉक डाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याच्या बातम्या येत आहेत. अशा घटना थांबविण्यासाठी त्वरित ठोस पावले उचलण्याची गरज आहे. महिला आणि मुलांसाठीच्या समुपदेशन सेवांची माहिती माध्यमांमधून प्रसारीत करण्यात यावी. सरकारद्वारे लवकरात लवकर एक कॉमन हेल्पलाइन नंबर तयार करण्यात यावा तो जास्तीत जास्त प्रसारीत करण्यात यावा.

७. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीतून मिळणारा पोषण आहार, शालेय पोषण आहार, आदिवासी क्षेत्रातील कुपोषित मुलांसाठीचा अमृत आहार सर्व मुलांना नियमित मिळावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तत्काळ दिले जावे.

८. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या काळात सर्व सरकारी दवाखाने कोविड साठीच्या सेवा देण्यात व्यस्त आहेत. अशा अटीतटीच्या प्रसंगी शासकीय आरोग्य यंत्रणा पुरवत असलेल्या सेवा आणि सोयी, आरोग्य कर्मचारी यांची कटिबद्धता निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. परंतु यासोबतच इतर महत्वाच्या आरोग्य सेवा उदा. इतर संसर्गजन्य, असंसर्गजन्य आजार, प्रसूती सेवा, गर्भपात, गर्भ निरोधन, लसीकरण, मधुमेह, उच्च रक्तदाब इ. स्थिती, आजार आणि त्या संदर्भातील सेवा दुर्लक्षित होत आहेत. या सर्व सेवा नियमित, सहज आणि वेळेत मिळाल्याच पाहिजेत. विशेषतः गर्भनिरोधन, सुरक्षित गर्भपात आणि त्यासाठीची औषधे, साहित्य, उपचार वेळेत

मिळतील याची खात्री करावी. गर्भपाताला काळाची कायदेशीर मर्यादा असल्यामुळे ही आवश्यक सेवा वेळेतच मिळाली पाहिजे. ही सेवा शासकीय सेवांच्या कुठल्याही स्तरावर नाकारली जाऊ नये. बाह्य रुग्ण विभाग (ओ पी डी) नियमित चालू राहाव्यात. सर्व खाजगी दवाखान्यांनी रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवाव्या यासाठी शासनाकडून निर्देश देण्यात यावेत आणि या सेवा नाकारल्या गेल्या तर त्यांच्यावर करवाई करण्यात यावी.

९. एच.आय.व्ही. सह जगणारया महिलांना, त्यांच्या मुलांना नियमित ए. आर. टी. औषधे मिळत नसल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. ही सर्व औषधं प्राधान्यक्रमाने नियमित उपलब्ध व्हावीत.

१०. सर्व स्तरावरील सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक आणि पुरेसा औषध साठा तत्काळ उपलब्ध केला जावा.

११. ग्रामीण भागात आशा कार्यकर्तीकडे सहसा उपलब्ध असणाऱ्या आणि कमी किमतीत मिळणाऱ्या सॅनिटरी पॅडचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. तो पूर्ववत केला जावा. घरातून, गावातून बाहेर पडता येत नसल्याने अनेक मुली, महिलांना गंभीर अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

१२. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना साठीची तपासणी सर्वांसाठी मोफत असावी.

कोविडचा काय पण कोणत्याही अशा आजाराचे आणि लॉकडाऊन सारख्या उपाय योजनांचे लिंग, जात, धर्म आधारित वेगवेगळ्या जन समुदायावर गंभीर परिणाम होत असतात. आणि म्हणून विविध वंचित घटक आणि विशेषकरून महिलांकडे कुठेही दुर्लक्ष होऊ नये असे आम्हाला वाटते. या पार्श्वभूमीवर आमच्या मागण्या स्वीकार कराव्यात आणि शासन पातळीवर धोरण आखताना त्यांचा संवेदनशील पणे विचार व्हावा. या संदर्भात कसलीही मदत लागली तर आम्ही शासनासोबत सहकार्य करायला नक्कीच पुढे असू हा विश्वास आम्ही देतो.

आपली

महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद -

डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. सुहास कोल्हेकर, मेधा काळे, शुभदा देशमुख, मेघा पानसरे, मीना सेशू, कॉ. लता भिसे, डॉ. श्रुतिका कोतकुंडे, तृप्ती मालती, अनिता पगारे, रवी देसाई, अच्युत बोरगावकर

संपर्कासाठी - विजयालक्ष्मी वाघेरे, गडचिरोली ९१६८६५५६९३, रंजना कान्हेरे, शहादा ८८८८५१६२१८, शुभांगी कुलकर्णी, बीड ७७२२०१५१०९, सुनिता गांधी, चिपळूण ७२१८८९४८२३, राजश्री पगारे, विजया जोरी, पुणे ९८२२४९४४१५, काजल जैन, पुणे ९९७०२३१९६७

Copy To,

मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,

मा. महिला व बाल कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य,

मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य,

डॉ. नीलम गोन्हे मा. अध्यक्षा, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य,

मा. अध्यक्षा, महिला आयोग, महाराष्ट्र राज्य

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य.